

May 24, 2023

DCS-CRD BSE Limited First Floor, New Trade Wing Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Tower Dalal Street, Fort Mumbai 400 023 Fax No.2272 3121/2037/2039 Stock Code: 543213	Listing Compliance National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5 th Floor Plot No. C/1, 'G'Block, Bandra- Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 Fax No.2659 8237/8238 Stock Code: ROSSARI
--	---

Dear Sir/Madam,

Sub: Addendum to the Notice of Annual General Meeting dated 05.05.2023

Ref: Disclosure under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

This is with reference to the above captioned subject and our letter dated May 09, 2023, and Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“**Listing Regulations**”), we have enclosed herewith copies of Addendum to the Notice of Annual General Meeting dated May 05, 2023 scheduled to be held on Wednesday, May 31, 2023 at 12:00 Noon through Video Conferencing /Other Audio-Visual Means published by the Company in Financial Express (English Daily, All Editions) and Loksatta (Marathi Daily) both dated Wednesday, May 24, 2023.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you,

Yours Sincerely,

For Rossari Biotech Limited

PARUL GUPTA
Digitally signed
by PARUL GUPTA
Date: 2023.05.24
11:22:43 +05'30'



Parul Gupta
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A38895

Encl.: As Above

ROSSARI BIOTECH LIMITED

(An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company), CIN: L24100MH2009PLC194818

Regd. Office : 201 A - B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S Marg, Next to GE Gardens, Kanjurmarg (W), Mumbai - 400078, India. T : +91-22-6123 3800 F : +91-22-2579 6982

Factory : Plot No. 10 & 11, Survey No. 90/1/10/ & 90/1/11/1, Khumbharwadi, Village Naroli, Silvassa - 396235, Dadra & Nagar Haveli (U.T.), India. T : 0260-669 3000

: Plot No. D3/24/3, Opposite Yokohama Tyre, Phase III, G.I.D.C Dahej, Village Galenda, Taluka Vagra, Bharuch-Gujarat - 392130, India. T : +91 2641-661621

info@rossari.com

www.rossari.com



HOME, PERSONAL CARE AND PERFORMANCE CHEMICALS



TEXTILE SPECIALITY CHEMICALS



ANIMAL HEALTH AND NUTRITION

BSNL
Bharat Sanchar Nigam Limited
 (A Government of India Enterprise)
 CIN No. U74899DL2000G010739
 Regd. & Corporate Office: Bharat Sanchar Bhawan
 H.C. Mathur Lane, Jangpoh, New Delhi-11
 Website: www.bsnl.co.in

NOTICE
 Pursuant to Regulation 62(2) read with regulation 50(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 26th day of May, 2023 at the registered office of the Company situated at Bharat Sanchar Bhawan, HCM Lane, Jangpoh, New Delhi-110001, inter-alia to consider, approve and take on record, the audited financial results of the company for the financial year ended 31st March, 2023.
 The details of the said meeting are also available on the website of the Company www.bsnl.co.in and on the website of the stock exchange www.bseindia.com.

For and on behalf of
BHARAT SANCHAR NIGAM LIMITED
 Sd/-
(J.F. Chowdhary)
 Place: New Delhi
 Date: 19th May, 2023
 Company Secretary & GM (L)

UPL LIMITED
 CIN: L24199GJ1985PL025152
 Regd. Office: S-1, G.I.D.C. Vapi, Dist. Valsad, Gujarat - 396 195
 www.upl.com | e: upl.investor@upl.com | t: 0202-2401771 | f: 0202-2401923

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY
 Sub: Transfer of shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years to Investor Education and Protection Fund Authority
 This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended from time to time. The shares on which dividend has not been claimed or claimed for seven consecutive years are mandatorily required to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF), a fund constituted by the Government of India under Section 124(b) of the Companies Act, 2013. The Company has sent individual communication to the concerned shareholders at their address registered with the Company. Those shareholders who have not responded to the said Rules. By this notice information is given that the shares on which dividends have not been claimed for 7 years i.e. since the year 2015-16, are proposed to be transferred to IEPF.

The relevant details of unclaimed dividend and shares due for transfer to IEPF have been uploaded under Investor's section on the Company's website www.upl-india.com. The concerned shareholders are hereby requested to claim their dividend amounts by making an application on or before 21st July, 2023 to the Company or Company's Registrar, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-141, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel. No.: +91 22 49186600, e-mail: iefp.shares@linkintime.com. You need to make an application and provide the following details to claim the unclaimed dividends: 1. Folio No. of the Company, 2. Name of the shareholder including joint holder, 3. Name of the shareholder including joint holder, 4. Contact details like mail and telephone number, 5. Address. Please also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof. Please note that if there is any change in your details, additional information, proofs may be asked by the Registrars. In case the claim is not received before the date mentioned above, the relevant equity shares will be transferred to IEPF as per the aforesaid rules. Please note that no claim shall be against the Company in respect of the shares transferred to IEPF. Once the shareholders/dividend are transferred to IEPF including all the benefits accruing on such shares, if any, you can claim the same only from IEPF by making an application in form No. IEPF-5, as prescribed under the said rules. In case you have any query, you may contact the Registrar, Link Intime India Pvt. Ltd., as per the contact information provided above.

By Order of the Board
 For UPL Limited
 Sd/-
Sandeep Deshmukh
 Place: Mumbai
 Date: 23/05/2023
 Company Secretary and Compliance Officer

ROSSARI BIOTECH LIMITED
 Registered Office: 201A, B-2 Floor, Akulji Corporate Park, Rossari
 L.B.S. Marg, Net of GE Gardens, Kanjurmath (West), Mumbai - 400078
 CIN: L24100MH2009PL194818
 Phone: +91 22 22323 385 | Website: info@rossari.com

ADDENDUM TO THE NOTICE OF 14th ANNUAL GENERAL MEETING

This is with reference to the notice dated 05th May, 2023 ("AGM Notice") and circulated to the Members of the Company on 05th May, 2023 for convening the 14th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company, scheduled to be held on Wednesday, 31st May, 2023 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VCO/AVM") to seek approval of the Members for the matters set out in the AGM Notice. The Notice has already been circulated to the Members of the Company, in compliance with the Companies Act, 2013 & SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Further, the Members of the Company are requested to note the following:
Special Business - Item No. 6 for Appointment of Ms. Aparna Sharma (DIN: 07132341), as a Non-Executive, Independent Director of the Company
 In this regard, we wish to inform you that in the Notice, Item No. 6 viz. Appointment of Ms. Aparna Sharma (DIN: 07132341) as a Non-Executive, Independent Director of the Company was inadvertently mentioned as Ordinary Resolution and the same has been read "Special Resolution" instead of an "Ordinary Resolution". Accordingly, the words "Ordinary Resolution" appearing in Item No. 6 of the Notice and in explanatory statement setting out the material facts thereof be substituted as "Special Resolution".

Special Business - Item No. 7 for Payment of Commission to the Non-Executive Directors of the Company
 The Board has recommended Payment of Commission to the Non-Executive Directors of the Company, pursuant to the provisions of Section 197 and 198 read with all other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Company's (Appointment and Remuneration of Managerial Personnel) Rules, 2014 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, within the overall maximum limit of 1% (one percent) of the net profits of the Company for the Financial Year 2022-23 and onwards.

Subsequent to, the issue of the 14th AGM, the Company has received valuable feedback on the said resolution. Accordingly, respecting the feedback received and the commission to the Directors to the highest standards of corporate governance, the Board has proposed to modify the resolution in Item No. 7.

In view of the above development the aforesaid resolution shall be modified to the extent that the approval of the Members shall be sought every 5 (Five) years, in compliance with the applicable laws and regulation for payment of commission to the Non-Executive Directors of the Company.

Further, the Members are requested to read the Explanatory Statement to the Special Resolution mentioned in respect of Item No. 7 of the AGM Notice, in conjunction with the below mentioned addendum:
 "Though, the Company is statutorily allowed to obtain the approval for Special Resolution, as a matter of good governance practice, it is proposed to pass the Special Resolution under Section 197 of the Act, enabling the payment of commission to Non-Executive Directors for a period of 5 (Five) years commencing from the Financial Year 2022-23."

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions by electronic means, which will commence from Sunday, 28th May, 2023 at 9:00 AM and end on Tuesday, 30th May, 2023 at 5:00 PM, as detailed in the AGM Notice. To enable the Members of the Company to exercise their voting rights by electronic means or to the AGM on an informed basis, the Company deems it appropriate to notify the modifications in the said Resolution and in the Explanatory Statement thereto for Item No. 6 and 7 by way of Addendum to the Notice of the AGM. Accordingly, the Members are requested to note the same. The Members are requested to consider the resolution vide Item No. 6 and 7 of the Notice of AGM dated 05th May, 2023, keeping in view the above-mentioned amendments and addendum thereto. Please note that all other information as stated in the AGM Notice would remain unchanged and this addendum shall not be read in conjunction with the AGM Notice and other relevant documents or intimation wherever relevant.

The Addendum to the Notice of the AGM shall form an integral part of the Notice dated 05th May, 2023 and is available on the website of the Company. This addendum is available on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the Company at www.rossari.com and on LIPF's website at investlinkintime.co.in.

Date: 23rd May, 2023
 Place: Mumbai
 For Rossari Biotech Limited
 Sd/-
 Parul Gupta
 Company Secretary
 CIN: A33895

संजीवनी ग्रिन एंजी लिमिटेड
SJVN Green Energy Limited
 (संजीवनी लिमिटेड का पूर्ण स्वामित्व वाला संयुक्त कर्ता)
 CIN: U40100HP2022GG0009237

E-tender No. SGE/1/2023/Contracts/Modules/2023
 Online bids (tender) on Domestic Competitive Bidding (DCB) are invited on behalf of SJVN Green Energy Limited for **Manufacture and Supply Solar PV Modules of 140-40 MWp capacity for Solar Power Project in the state of Punjab.** For details, visit websites: <https://www.bharat-electronicenter.com>, www.eprocure.gov.in and www.sjvn.co.in.
 Last date for bid submission is **13.06.2023 (13:00 Hrs)**. Amendments, if any, shall be issued on websites only.

DGM (Contracts)
 Corporate Headquarters, Shaikhs Sadaan Shahan, Shimla (H.P.)
 Email- contracts.sge@sjvn.co.in

VENKATESHWARA INDUSTRIAL PROMOTION CO. LTD
 CIN No. L65999WB1981PL030333
 1, LU SHUN SARANI, TOOTIMANSON, 2ND FLOOR, ROOM NO. 2A, KOLKATA-700073

AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2023

PARTICULARS	Quarter ended		Previous year ended	
	(31/03/2023)	(31/03/2022)	(31/03/2022)	(31/03/2023)
TOTAL INCOME FROM OPERATIONS	1,288.92	943.02	3,191.03	3,191.03
Net Profit/(Loss) from Ordinary Activities after tax	51.62	13.50	61.76	61.76
Net Profit/(Loss) for the period after (after Extraordinary Items)	51.62	13.50	61.76	61.76
Equity Share Capital	5,024.00	5,024.00	5,024.00	5,024.00
Reserves (including Revaluation Reserve) as shown in the balance sheet of previous year	-	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/-each)	-	-	-	-
Basic	0.103	0.027	0.123	0.123
Diluted	0.103	0.027	0.123	0.123

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and on behalf of
VENKATESHWARA INDUSTRIAL PROMOTION CO. LTD
 Name: NIKHIL CHANDRA SAHA
 Designation: Director
 DIN No. 06392226

DFM FOODS LTD.
 CIN: L15210DL1993PL0262624

Registered Office: 149, 1st Floor, Klokari, Ring Road, Ashram, New Delhi-110014
 Corporate Office: 1401-1411, 14th Floor, Lodges City Center, Connaught Place, New Delhi-110029
 Tel. No: 0120-4613232; Email: dfm@dfmfoods.com
 Website: www.dfmfoods.com

NOTICE TO SHAREHOLDERS For Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority

Notice is hereby given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules"). The Rules, inter alia provide for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years in favour of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Complying with the requirements set out in the Rules, the Company, has during financial year 2022-23, already transferred to the IEPF Authority all shares in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years. The Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2022-24 at their latest available address. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.dfmfoods.com. Shareholders are requested to refer to the website for the details of the shares liable to be transferred to IEPF Authority. Shareholders who have not claimed their dividends from the year 2015-16 can write to the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) on or before 30th August, 2023 for further details and for making claim for unclaimed dividend for the year(s) 2015-16 onwards. It may be noted that if no communication is received from concerned shareholders by the Company or the RTA by 30th August, 2023, the Company shall, with a view to adhere to the requirements of the Rules, transfer the shares to IEPF Authority, without any further notice, by following the due process as enumerated in the said Rules which are available on the website of the IEPF Authority.

- In case of shares held in physical form - Duplicate share certificate(s) will be issued and transfer to IEPF. Please note that the original share certificate(s) which are registered in the name of shareholder will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.
- In case of shares held in demat mode - By transfer of shares directly to Demat Account of IEPF Authority by way of Corporate Action by the due date as per procedure stipulated in the Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s MCS Share Transfer Agents Limited, F-45, 4th Floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020, Email: admin@mcsregistrars.com or helpdesk@rcp@mcregistrars.com and Tel: 011-41406149-52.

For DFM Foods Limited
 Sd/-
 R S Tomer
 Company Secretary

RITA FINANCE AND LEASING LIMITED
 CIN No: L67120DL1981PL011714
 Registered Office: D-26, Bostan Tower, Bostan Colony, South Delhi, New Delhi, India-110024 | Contact No: 011-45689444
 Email Id: info@ritaholdings.in | Website: www.ritaholdings.in

Recommendations of the Committee of Independent Directors (CID) pursuant to Regulation 26(7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAR) Regulations") in relation to the Open Offer made by Mr. Rajeev Kanoria (Acquirer No. 1) and Mr. Dhruv Rohtam Sawani (Acquirer No. 2) for acquisition of up to 26,00,000 (Twenty Six Lakhs Only) Equity Shares having face value of Rs. 10/- each, to the public shareholders of Rita Finance and Leasing Limited ("Target Company" or "RFL")

1. Date: 23rd May, 2023
 2. Name of the Target Company (TC): Rita Finance and Leasing Limited
 3. Details of the Offer pertaining to Target Company:
 (a) Offer for the acquisition of up to 26,00,000 (Twenty Six Lakhs) Equity Shares having face value of Rs. 10/- each, being constituting 28.00% of the Equity Share Capital of the Target Company, in relation to the Open Offer made by Mr. Rajeev Kanoria (Acquirer No. 1) and Mr. Dhruv Rohtam Sawani (Acquirer No. 2) for acquisition of up to 26,00,000 (Twenty Six Lakhs Only) Equity Shares having face value of Rs. 10/- each, to the public shareholders of Rita Finance and Leasing Limited ("Target Company" or "RFL")
 4. Name(s) of the Acquirers
 Acquirer No. 1: Mr. Rajeev Kanoria
 Acquirer No. 2: Mr. Dhruv Rohtam Sawani
 5. Name of the Manager to the offer
 1) Mr. Jitendra Kumar Agarwal (Chairman) and
 2) Mr. Mohan Kapoor (Member)
 6. Name of the Committee of Independent Directors
 1) Mr. Jitendra Kumar Agarwal (Chairman) and
 2) Mr. Mohan Kapoor (Member)
 7. CID Member's relationship with the TC:
 (a) None of the CID Members are Independent Directors of the TC.
 (b) CID Members do not hold any Equity Shares of the Target Company.
 (c) None of the CID Members holds any other contract or relationship with the Target Company other than their position as Independent Director of the Target Company.
 8. Trading in the Equity Shares/other securities of the TC by CID Members
 None of the CID Members have traded in the Equity Shares of Target Company during 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer.
 9. CID Member's relationship with the Acquirers
 None of the CID Members have any relationship with the Acquirers.
 10. Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirers by CID Members
 Not Applicable.
 11. Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable
 CID Members believe that the Open Offer is fair and reasonable.
 12. Summary of reasons for recommendation
 CID Members have reviewed (a) the Public Announcement (b) Detailed Public Statement, (c) Conglomerate and (d) Financial Information of the Target Company. CID Members have also reviewed quantum of trading and relevant prices on the Stock Exchange Platform. Based on the above, the CID Members are of the opinion that the Offer Price is Fair and Reasonable. The shareholders of the Target Company are in compliance with the requirements of the Regulations which are fair and reasonable. The shareholders of the TC are advised to independently evaluate their shares in the Open Offer.
 13. Details of Independent Advisors, if any
 None.
 14. Any other matter(s) to be highlighted
 None.
 15. To the best of our knowledge and belief, making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAR) Regulations.

For RITA FINANCE AND LEASING LIMITED
 Mr. Jitendra Kumar Agarwal | Mr. Mohan Kapoor
 (IDC - Chairman) (IDC - Member)

LYKALABS LIMITED
 Registered Office: 420/1 B-3, 420/2 A, G.I.D.C. Industrial Estate, Ankhleshwar 393 002.
 CIN: L24203GJ1978PL000735 | Website: www.lykalabs.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023
 (Rs. in lakhs except per Share data)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated				
		Quarter ended 31st March 2023	Quarter ended 31st March 2022	Year ended 31st March 2023	Year ended 31st March 2022	Quarter ended 31st March 2023	Quarter ended 31st March 2022	Year ended 31st March 2023	Year ended 31st March 2022	
1	Total Income from Operations	1,945.51	1,713.30	2,768.30	6,059.26	16,484.88	2,223.86	1,781.56	3,937.28	19,408.49
2	Net Profit/(Loss) for the period (before tax: Exceptional and/or Extraordinary Items)	(270.05)	(303.40)	18.11	(603.43)	6,400.89	(258.88)	(327.94)	68.75	(577.67)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(292.98)	(993.08)	(262.20)	(1,320.84)	6,024.06	(300.02)	(1,028.99)	(211.56)	(1,317.71)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(300.53)	(1,021.33)	(1,523.54)	(1,328.66)	3,990.23	(300.74)	(1,041.59)	(1,506.98)	(1,321.18)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(207.20)	(1,024.51)	(1,494.30)	(1,334.94)	4,002.92	(298.56)	(1,041.05)	(1,476.51)	(1,324.81)
6	Equity Share Capital	3,069.00	2,869.00	2,869.00	3,069.00	2,869.00	2,869.00	2,869.00	2,869.00	2,869.00
7	Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	4,573.63	1,574.85	1,574.85	4,573.63	1,574.85	1,475.06	(1,535.15)	(1,535.15)	1,475.06
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each): Basic: Diluted:	(1.05)	(3.57)	(5.32)	(4.65)	13.87	(1.05)	(3.64)	(5.26)	(4.63)
		(1.05)	(3.57)	(5.32)	(4.65)	13.87	(1.05)	(3.64)	(5.26)	(4.63)

Notes:
 1. The standalone and consolidated audited financial results of the Company for the quarter and year ended 31st March, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 23rd May, 2023. The Statutory Auditors of the Company have audited above results for the quarter and year ended 31st March, 2023.
 2. The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results for 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The complete format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges websites: www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website, www.lykalabs.com.

Place: Mumbai
 Date: 23rd May, 2023
 Kunal M. Gandhi (DIN No. 01516156)
 Managing Director and CEO

INDIA RADIATORS LIMITED
 CIN: L27267IN40030683
 Regd. Off: 88, Mount Road, Chanda, Orissa 751 022 | Tel: 044-40432210
 Email: ca@indiaradiators.com | Website: www.indiaradiators.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

(Rs. in lakhs)

Sl.No	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2022
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total income from operations	1.58	1.82	1.82	6.32
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	120.86	(22.76)	879.37	50.76
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	120.86	(22.76)	879.37	50.76
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	125.24	(18.35)	641.17	68.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	125.24	(18.35)	641.17	68.08
6	Equity Share Capital	90.00	90.00	90.00	90.00
7	Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous year	-	-	-	(513.88)
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations): Basic: Diluted:	13.92	(2.04)	71.24	7.56
		13.92	(2.04)	71.24	7.56

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 2. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchange at www.bseindia.com and also on Company's website www.indiaradiators.com.
 3. The total comprehensive income for FY 2022-23 includes profit from discontinued operation of Rs. 91.96 lakhs.

For India Radiators Limited
 E N Rangaswami
 Whole-time Director
 DIN: 06463753
 Place: Chennai
 Date: 23rd May, 2023

FINOLEX INDUSTRIES LIMITED
 CIN: L40108PN1981PL0204153
 Registered Office: Gat No. 399, Village Ure, Taluka Maval, Dist. Pune - 410 506.
 Tel. No.02114-237251 E-mail: investors@finolexind.com | Website: www.finolexipies.com

Extract of audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter & year ended March 31, 2023

Rs. in Crores except Earning per share

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter ended 31-03-2023	Quarter ended 31-03-2022	Quarter ended 31-03-2023	Quarter ended 31-03-2022
1a	Revenue from Operations	1,141.06	1,594.57	4,397.05	1,141.06
1b	Other Income	29.20	24.76	121.38	29.20
1c	Total Income	1,170.26	1,619.33	4,518.43	1,170.26
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	216.37	259.81	297.49	229.82
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	216.37	635.87	297.49	229.82
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	158.35	493.80	236.59	166.50
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	748.43	155.85	1,202.64	756.60
6	Paid up Equity share capital (Face value Rs. 2 per share)	123.67	124.10	123.67	123.67
7	Reserves (including Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year ended on 31st March, 2023	4,701.23	-	-	4,779.40
8	Earnings per share (of Rs. 2/- each) not audited: Basic Diluted:	2.55	7.96	3.82	2.68
		2.55	7.96	3.82	2.68

Notes:
 1. The standalone and consolidated financial results of Finolex Industries Limited (the Holding Company) and its associate for the quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 22, 20

